

Nippon India Mutual Fund

Wealth sets you free

MUTUAL FUNDS

Sahi Hai

Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

Record Date February 20, 2025#

NOTICE NO. 82

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution Cum Capital Withdrawal (IDCW) option of the undernoted schemes of NIMF, with February 20, 2025 as the record date:

Name of the Scheme(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on February 14, 2025 (₹ per unit)
Nippon India Pharma Fund - IDCW Option	10.00	118.2923
Nippon India Pharma Fund - Direct Plan - IDCW Option	13.00	165.2251
Nippon India Focused Equity Fund - IDCW Option	2.75	33.5241
Nippon India Focused Equity Fund - Direct Plan - IDCW Option	3.75	45.8497

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.
#or the immediately following Business Day if that day is a non-business day

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form : IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.


All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

For Nippon Life India Asset Management Limited
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Sd/-
Authorized Signatory

Mumbai
February 17, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



CHEMMANUR CREDITS AND INVESTMENTS LIMITED

Door No. D1 to D4, 3rd Floor, Avenue Tower, East Fort, Thrissur-680005
CIN:U65923KL2008PLC023560

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2024

(In Lakhs)


Particulars	Qtr. Ended December 31, 2024	Corresponding Qtr. for the Previous Year Ended December 31, 2023	Year Ended March 31, 2024
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	10,387.24	7,677.71	10,614.49
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	288.62	71.14	198.37
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	288.62	71.14	198.37
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	102.32	76.14	172.23
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	102.32	76.14	161.40
Paid up Equity Share Capital	7,400.00	6,000.00	6,000.00
Reserves (excluding Revaluation Reserve)	3,005.11	2817.53	2,902.79
Securities Premium Account	700.00	-	-
Net worth	10,507.41	8,292.66	8,213.64
Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	-	-
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
Debt Equity Ratio	4.72	5.40	6.14
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
i) Basic (Rupees)	0.16	0.13	0.29
ii) Diluted (Rupees)	0.16	0.13	0.29
Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil
Debtenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil
Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

NOTES:

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website (www.chemmanurcredits.com).


2. For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE Limited) and can be accessed on the URL (www.bseindia.com).

Date: 14/02/2025



FOR AND ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS OF
Chemmanur Credits and Investments Limited

Sd/-
Boby C D
DIN: 00046095
Chairman and Managing Director



HDFC MUTUAL FUND

BHAROSA APNO KA

MUTUAL FUNDS

Sahi Hai

HDFC Asset Management Company Limited

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of **HDFC Arbitrage Fund, HDFC Infrastructure Fund, HDFC Mid-Cap Opportunities Fund and HDFC Multi-Asset Fund ("the Schemes")** and fixed **Thursday, February 20, 2025** (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Amount of Distribution (₹ per unit)#	Face Value (₹ per unit)	Net Asset Value ("NAV") as on February 14, 2025 (₹ per unit)
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)			10.894
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	0.050		11.520
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			11.329
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			11.151
HDFC Infrastructure Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	1.50	10.00	18.952
HDFC Infrastructure Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)			28.917
HDFC Mid-Cap Opportunities Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	5.00		51.197
HDFC Mid-Cap Opportunities Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)			74.532
HDFC Multi-Asset Fund - Regular Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)	1.25		17.150
HDFC Multi-Asset Fund - Direct Plan - IDCW Option (Payout and Reinvestment)			20.806

#Amount of distribution per unit will be the lower of that mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the applicable NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

As mandated under SEBI (Mutual Funds) Regulations and Master circular for Mutual Funds dated June 27, 2024, for redemptions and IDCW declared, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments, only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited
(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Sd/-
Authorized Signatory

Place : Mumbai
Date : February 17, 2025

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

MTAR TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72200TG1999PLC032836

Regd. Off: 18, Technocrats Industrial Estate, Balanagar, Hyderabad, Telangana-500 037, Ph: 040-4455333/23078312 Website: www.mtar.in, Email: naina.singh@mtar.in

NOTICE OF POSTAL BALLOT E-VOTING

Notice is hereby given pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (hereinafter referred to as the "Act") read together with Rule 32 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any amendments or re-enactments thereof for the time being in force), Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (SEBI Listing Regulations) pursuant to General Circular No. 29/2020 dated May 5, 2020 read with other relevant circulars including 09/2023 dated 25th September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable circulars issued in the regard, Secretariat Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("ISCI") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modifications or re-enactments) thereof, for the time being in force), MTAR Technologies Limited (the "Company") seeks the approval of the Members for the following Ordinary/Special Resolutions via Postal Ballot through e-voting process (Remote e-voting):

S.No.	Description of the Resolution	Type of Resolution
1.	Appointment of Mr. Rohini Loka Reddy as Non-Executive Director of the Company.	Ordinary

The electronic copies of Postal Ballot Notice along with the Explanatory Statement has been dispatched on Monday, February 17, 2025 to those Members whose names appear on the Register of Members / List of Beneficial Owners as received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, February 14, 2025 (Cut-off date) and who have registered their e-mail addresses with the Company / Depositories. Physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to Members for this Postal Ballot in line with the MCA Circulars above mentioned.

In compliance with the MCA Circulars, the Company is pleased to offer e-Voting facility to all the Members of the Company. For this purpose, the Company has appointed KFin Technologies Limited (KFin) for facilitating e-Voting to enable the Members to cast their votes electronically. Members may please note that the Postal Ballot Notice also will be available on the Company's website at www.mtar.in and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, February 14, 2025 (Cut-off date) and who have registered their e-mail addresses with the Company / Depositories. Physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to Members for this Postal Ballot in line with the MCA Circulars above mentioned.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of Remote e-voting	Tuesday, February 18, 2025 at 9:00 AM (IST)
End of Remote e-voting	Wednesday, March 19, 2025 at 5:00 PM (IST)

The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

During this period, Members of the Company holding shares either in physical or electronic form, as on the Cut-off date, i.e. Friday, February 14, 2025, shall cast their vote electronically.

The Board of Directors has appointed Mr. S. Saravanan Reddy (Membership No. FCS 12615, CP No. 7478), Practising Company Secretary, Hyderabad, to act as scrutineer for conducting the electronic voting process in a fair and transparent manner.

The Scrutineer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting and the result of the e-voting by Postal Ballot will be announced not later than 48 hours from the conclusion of e-voting and will also be displayed on the Company's website www.mtar.in, and communicated to the stock exchanges on which the shares of the Company are listed.

The documents referred to in the Postal Ballot notice are available for inspection at the Registered Office of the Company during office hours on all working days from the date of dispatch until the last date for receipt of votes by e-voting. Alternatively, members may also send their requests to naina.singh@mtar.in or mtarsecretarial@gmail.com from their registered e-mail address mentioning their names, folio numbers, DP ID and Client ID during the voting period of the postal ballot.

Members who have not registered their email address may temporarily get their e-mail address registered with the Company's RTA by clicking their link: <https://www.kfintech.com> and allowing the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the Members would get soft copy of the Notice and the procedure for e-voting along with the user id and password to enable e-voting for the Postal Ballot.

Members are requested to read the instructions in the Notes in the Postal Ballot notice to cast their votes electronically. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting User Manual for shareholders available at the download section of <https://evoting.kfintech.com> or contact KFin Technologies Ltd. at 1800 309 4001 (toll free) during working hours on all working days or e-mail to the Company at naina.singh@mtar.in or Company's RTA at evoting@kfintech.com.

For MTAR Technologies Limited
Sd/-
Naina Singh
Company Secretary and Compliance Officer
ACS-68201

Place: Hyderabad
Date: February 17, 2025

The Investment Trust of India Limited

Registered Office: ITI House, 36 Dr. R. K. Shirodkar Marg, Parel, Mumbai - 400 012.
Tel.: 022 4027 3600 Website: www.itorg.com
Email: info@itorg.com CIN: L65910MH1991PLC062067

THE INVESTMENT TRUST OF INDIA

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

The Members of The Investment Trust of India Limited ("the Company") are hereby informed that in compliance with provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretariat Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and in terms of various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") from time to time ("the Applicable Laws"), the Company is seeking the consent of its Members for passing Resolutions by way of Postal Ballot with respect to the proposed resolutions as stated in the Postal Ballot Notice dated February 17, 2025, ("Postal Ballot Notice"). The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice on February 17, 2025, only through electronic mode to its Members whose names are registered in the Register of Members/ Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agents as on Friday, February 14, 2025 ("Cut-off Date") on their e-mail IDs registered with the Depositories/ Registrar and Share Transfer Agents.

A copy of the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement is made available on the website of the Company at www.itorg.com and on the websites of Stock Exchanges, viz. BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com. Members who do not receive the Postal ballot notice may download it from the above-mentioned websites.

The documents referred to in the Postal ballot notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an e-mail to info@itorg.com mentioned their folio number/ DP ID and client ID.

Instructions of e-Voting:

The Company is providing to its members the facility to exercise their rights to vote on the resolutions proposed in the said postal ballot notice only by electronic means ("e-voting"). The communication of assent and dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the agency to provide remote e-voting process and e-voting facility only. Members can cast their votes during the below mentioned period:

Commencement of e-voting	: 09.00 a.m. (IST) on Saturday, February 22, 2025
End of e-voting	: 05.00 p.m. (IST) on Sunday, March 23, 2025

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time, and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon the expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email id had been provided in the postal ballot notice. The manner in which members, who have forgotten the User ID and password, can obtain/ generate the same, has also been provided in the said postal ballot notice.


Only the person, whose name is registered in the register of members/ register of beneficial owners as on the cut-off date maintained by the Depositories shall be entitled to participate in the e-voting. A person who is not a member as on the cut-off date, should treat the postal ballot notice for information purpose only.

The resolutions, if approved shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Sunday, March 23, 2025. The Scrutineer will submit their report to the Chairman/any other person authorized, after scrutiny of the vote cast for Postal Ballot through remote e-voting, on or before Tuesday, March 25, 2025 and results will be displayed on the Company's website at www.itorg.com and shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

If you have any queries or issues members may write an email to helpdesk.evoting@itorgindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A-Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mills Compound, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or send an email to helpdesk.evoting@itorgindia.com or call toll free no. 1800 21 09911.

For The Investment Trust of India Limited
Sd/-
Vidhita Narkar
Company Secretary and Compliance Officer

Date: February 17, 2025
Place: Mumbai



CASTROL INDIA LIMITED

CIN: L23200MH1979PLC021359

Registered Office: Technopolis Knowledge Park, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093

Website: www.castrol.co.in Tel: +91 22 7177 7111

Fax: +91 22 66984101 Email Id: investorrelations.india@castrol.com

NOTICE OF 47TH ANNUAL GENERAL MEETING

Shareholders are requested to note that the 47th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on **Tuesday, 25 March 2025 at 2:30 P.M. IST** through Video Conferencing / Other Audio-Visual Means ('VC/OAVM') to transact the business as set out in the notice of the meeting, as per the provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder read with the various General Circulars No. 14/2020 dated 8 April 2020, 17/2020 dated 13 April 2020, 20/2020 dated 5 May 2020, 09/2024 dated 19 September 2024 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3 October 2024.

In compliance with the above circulars, electronic copies of the AGM Notice and Annual Report for the Financial Year 2024 will be sent to all those shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). Physical copy of the Annual Report shall be sent to those shareholders who request for the same at einward.ris@kfintech.com / investorrelations.india@castrol.com by mentioning their folio no. / DP Id and Client Id.

Shareholders who have not registered their email address and mobile numbers are requested to register the same, in respect of shares held in dematerialized mode, with their respective Depository Participant(s) and in respect of shares held in physical mode, by sending an email to Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com. Registration of email address and mobile number is mandatory for voting electronically and attending virtual meetings.

The AGM Notice and Annual Report for the Financial Year 2024 will be made available on the website of the Company at https://www.castrol.com/en_in/india/home/investors/annual-reports.html, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL'), agency providing e-voting platform, at www.evotingindia.com.

Shareholders can participate at the 47th AGM through VC/OAVM facility only, as per the details provided by the Company in the AGM Notice. Shareholders attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company will provide the facility to its shareholders to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting at the 47th AGM. The instructions on the process for joining the AGM, e-voting including the manner in which shareholders holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through remote e-voting or e-voting at the meeting, will be provided as a part of AGM notice.

Registering mandate for receiving future dividend(s) electronically:

To avoid any delay in receipt of future dividend(s), as and when declared by the Company, shareholders are requested to direct any change of address/ bank mandate in respect of shares held in dematerialized form to their respective Depository Participant and in respect of shares held in physical form to the Company's, Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited on einward.ris@kfintech.com. Shareholders are encouraged to utilize the Electronic Clearing System (ECS) for receiving dividends.

In terms of the relevant SEBI Circulars, shareholders holding shares in physical form may also note that furnishing PAN and KYC details is mandatory. Any payments including dividend in respect of such folios wherein PAN or KYC details are not available shall only be made electronically, upon registering all the required details. For any query / clarification or assistance required, shareholders may write to einward.ris@kfintech.com.

For Castrol India Limited

Place: Mumbai
Date: 17 February 2025

Hemangi Ghag
Company Secretary & Compliance Officer

financialxp.epaprr.in

→ दृष्टिक्षेपात

हर्षवर्धन सपकाळ

आज सूत्रे घेणार

मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवारी (ता. १८) मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. मरीन लाइन्स येथील बिरला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता पदग्रहणाचा कार्यक्रम होणार आहे.

‘समृद्धी’वर अपघात;

वाहनचालक ठार

वाशीम : पुण्याहून अमरावतीकडे जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाला सोमवारी पहाटे डुलकी आल्याने गाडी उलटली. या अपघातात चालक सुप्रीन (पूर्ण नाव समजलेले नाही) याचा मृत्यू झाला तर १४ प्रवासी जखमी झाले आहेत. वनोजा टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.

कृषी कार्यालयाने पत्रव्यवहाराची माहिती उपलब्ध करावी

आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळाबाबत मागणी; अधिकारी धास्तावले

पुणे, ता. १७ : कापूस, सोयाबीन मूल्यसाखळी योजनेसाठी धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषिमंत्री कार्यालयाने तसेच कृषी सचिवांनी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यामुळे कृषी खात्यात घेव तयार झाला असून संबंधित अधिकारी आणखी धास्तावले आहेत.

पुणे, ता. १७ : ‘राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खासगीकरण करण्यासाठी खुल्या करण्यात येत आहेत. हे खासगीकरण नसून एकत्रीकरण आहे. यात शासकीय ‘आयटीआय’बरोल सरकारची मालकी कायम राहणार आहे. केवळ ‘आयटीआय’चा विकास आणि क्षमता वाढविण्यासाठी मोठमोठ्या उद्योगसमूहांसह स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे,’ अशी माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता

→ ‘लव्ह जिहादविरोधी लवकरच कायदा


◆ ‘लव्ह जिहादच्या प्रकरणांविरुद्ध नवीन कायदा आणण्याच्यादृष्टीने राज्य पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर नवीन कायदा विधानसभेत आणला जाईल आणि एकत्रितपणे त्या कायद्याला मंजुरी दिली जाईल,’ असे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. ◆ औंध येथील सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले असताना लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणे, ही काळाची गरज आहे. सर्व एकत्रित येऊन हा कायदा मंजूर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य मार्ग आखला असून, त्याप्रमाणे कार्यवाही होईल.’

व नावीन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे (ट्रेन द टोचर्स) उद्घाटन लोढा यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले. औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम झाला. विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय शिक्षण व

प्रशिक्षण संचालक माधवी सरदेशमुख, पुणे विभागाचे सहसंचालक चंद्रशेखर ठेकेगे, आजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्टाइव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, डॉ. भूषण केळकर, उदय सूर्यवंशी, गटनिदेशक कमलेश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, ‘आयटीआयच्या खासगीकरणात संबंधित उद्योग समूह, संस्थांशी पाच, दहा, तीस वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. ‘आयटीआय’मधील शिक्षक, प्रयोगशाळा त्याच असतील; परंतु विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ, नवीन आधुनिक प्रयोगशाळा यासाठी उद्योग समूहाचे सहकार्य घेतले जाईल. समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘आयटीआय’ खुली आहे.’



उद्धव ठाकरे साधणार आमदार-खासदारांशी संवाद जाधवांच्या कथित नाराजीनंतर निर्णय

मुंबई, ता. १७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आजी-माजी आमदारी आता डळमळीत होऊ लागल्याने पक्ष अस्वस्थ झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावाकडे उद्धव ठाकरे यांचा कल दिसू लागल्याने ज्येष्ठ नेते भास्कर जाधव नाराज झाले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, येथ्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदारांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांच्यामार्गे देखील काही दिवसांपासून ‘एसबीबी’ चौकशीचा ससेमिरा सुरु असल्याने

नाईकदेखील ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आज वैभव नाईक यांच्याशी संवाद साधत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. भास्कर जाधव यांनी त्यांच्या मोबाईलवर दोन दिवस ठेवलेल्या वेगवेगळ्या व्हॉट्स अॅप स्टेट्समुळे देखील उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी काल, ‘म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंय काय जनावरंसुद्धा शिक्कास ठेवतात’, अशा आशयाचे स्टेट्स ठेवले होते. यामुळे त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी ठाकरेंची साथ सोडून आपण कुठेही जाणार नसल्याचा दावा केला.

‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांना सहआरोपी करा!

बीड, ता. १७ : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करावी, सहभागी असलेल्यांना सहआरोपी करावे, या घटनेला कारणीभूत असलेले केजचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, निलंबित फौजदार राजेश पाटील यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली. फरारी असलेल्या आंधळेला शोधण्यात पोलीसांना अपयश आल्याने बैठकीत नाराज झाले. पवनचक्की प्रकल्पास्थळावरील भांडण प्रकरणी आरोपींवर गंभीर गुन्हा नोंदविला नसल्याने ही हत्या घडली. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व फौजदार पाटील यांना सहआरोपी करावे.

राज्यातील २५ कारखान्यांची धुराडी बंद

पुणे, ता. १७ : गाळप आणि साखर उत्पादनात यावर्षाचा हंगाम मागे पडला आहेच; पण त्याबरोबरच आता कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत जवळपास तीनपट आहे. गेल्यावर्षा आतापर्यंत केवळ नऊ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले होते. यावर्षी २५ कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये २१ कारखाने केवळ सोलापूर

विभागातील आहेत. सोलापूर विभागात सर्वाधिक ४५ कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती. राज्यात ९९ सहकारी आणि १०१ खासगी, अशा २०० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला. त्यापैकी २५ कारखाने फेब्रुवारीमध्येच बंद झाले, ऊस कमी होत असल्याने पुढील वर्षाच्या गाळप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात

असताना, याच वर्षी कारखाने लवकर बंद होत आहेत. मागील १५ दिवसांत राज्यातील २५ कारखाने बंद झाले आहेत. त्यामध्ये सोलापूरनंतर नांदेड विभागातील चार कारखाने बंद झाले. सोलापूर विभागात आतापर्यंत १२४ लाख सहा हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. आठ टक्के साखरेच्या उतान्यानुसार ९९ लाख तीन हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

राष्ट्रवादीतर्फे उद्यापासून ‘स्वराज्य सप्ताह’

मुंबई, ता. १७ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने ‘स्वराज्य सप्ताह’चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राज्य रयतेचे, जिजाऊंच्या शिवाबाहे’ ही टॅगलाईन यासाठी वापरण्यात येणार आहे.

शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन अशा महत्त्वाच्या तिथींचा सुयोग्य संपाद साधून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले. या सप्ताहादरम्यान मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी पार्क दारदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेन्नू दरम्यान भव्य शिव शोभायात्रा व बाइक रॅली काढण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका
क्र. Ch.Eng./ M&E/6788, दिनांक १४.०२.२०२५

ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी खालील कामांसाठी पात्र बोलोदारांकडून "आयव्य रेट बेसिस" अर्थात वस्तु दर तत्वावर ई-निविद आमंत्रित केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) यांच्या वेबसाइटवर "टेंडर" सेक्शन अंतर्गत दिलेल्या तपशीलवार निविदा सूचनेमध्ये बोलो सुरू करण्याची तारीख आणि वेळ तसेच बोलो समाप्तीची तारीख आणि वेळ नमूद केली आहे.

विभाग :	कार्यकारी अभियंता (यांत्रिक आणि विद्युत)
उप विभाग :	कार्यकारी अभियंता यांत्रिक (ई.आय.) बांधकाम
विषय :	भारतारन डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, काव्हिवली येथे 'सेप्टी इंजिनअरिंग वर्क्स' अर्थात सुरुक्षा अभियांत्रिकी कामे करणे 2025 MCGM 1150482
निविदा विक्री तारखा :	१८.०२.२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पासून ते ०४.०३.२०२५ रोजी दुपारी ०४:०० वा पर्यंत.
पूर्व-बोली तारीख (प्री-बिड डेट) :	२५.०२.२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता
वेबसाइट :	http://portal.mcgm.gov.in एनआयसी पोर्टल : http://mahatenders.gov.in
कावेरीशी/व्यापार नाम :	बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन
जीएसटीआयएन क्र. :	27AAALM0042L3Z4
संपर्क व्यक्ती :	कार्यकारी अभियंता यांत्रिक (ई.आय.) बांधकाम
अ) नाव :	श्री. मनोज एच. वानखेडे
ब) दूरध्वनी क्र. :	२४९८८१५३
क) मोबाईल क्र. :	९६३७३४१००४
ड) ई-मेल अड्रेस :	ecmecheconst.me@mcgm.gov.in

इच्छुक निविदाकारांनी निविदांच्या अधिक तपशीलांसाठी महापालिकाच्या <http://portal.mcgm.gov.in> त्याचवेगचे एनआयसी पोर्टल <http://mahatenders.gov.in> वर भेट द्यावी.

निविदा कागदपत्रे पोस्टाने जारी केली जाणार नाहीत किंवा प्राम होणार नाहीत.

सह/-

PRO/2561/ADV/2024-25

कार्यकारी अभियंता यांत्रिक (ई.आय.), बांधकाम

**OFFICE OF THE DIRECTOR GENERAL
ASSAM RIFLES, SHILLONG - 793 010**

**ASSAM RIFLES TECHNICAL AND TRADESMAN
RECRUITMENT RALLY 2025**

1. Assam Rifles Technical and Tradesman Recruitment Rally 2025 is tentatively scheduled from 3rd/4th week of April 2025 onwards for enrolment into Group B and C posts against 215 vacancies. Applications are invited from eligible candidates male / female for the trades/ posts as mentioned below:-

(a) Religious Teacher (RT)	- 03
(b) Radio Mechanic (RM)	- 17
(c) Lineman (Lmn) Field	- 08
(d) Engineer Equipment Mechanic (EE Mech)	- 04
(e) Electrician Mechanic Vehicle	- 17
(f) Recovery Vehicle Mechanic	- 02
(g) Upholster	- 08
(h) Vehicle Mechanic fitter	- 20
(i) Draughtsman	- 10
(k) Electrical and Mechanical	- 17
(l) Plumber	- 13
(m) Operation Theatre Technician (OTT)	- 01
(n) Pharmacist	- 08
(o) X-Ray Assistant	- 10
(p) Veterinary Field Assistant (VFA)	- 07
(q) Safai	- 70
Total	- 215

2. The aspirants are hereby advised to regularly visit the Assam Rifles Official website (www.assamrifles.gov.in) for further details and submission of online application.

3. Vacancies are tentative & is subject to variations. The Assam Rifles has the right to make any change in the advertisement or cancel it without assigning any reasons.

4. In case of any query, the following numbers may be contacted on any working day from 0900 hrs to 1700 hrs:-

(a) 0364-2585118 (b) 0364-2585119 (c) 8794101693

Sd/- x-x-x
(Keshav Sharma)
Dy Comdt, SO-2 (Rect)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
निविदा सूचना क्र. ०५/२०२४-२५

- मुदतवाढ -

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली प्रसुतीगृह कल्याण पश्चिम येथे संपूर्ण मनुष्यबळ पुरविणे व व्यवस्थापन करणेकरिता १० वर्षांकरिता बाह्यसंस्थेची नियुक्ती करणेकरिता ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर निविदा सादर करण्याची अंतिम दि. ०७/०२/२०२५ रोजी दु. २.०० वा. पर्यंत होती. परंतु, प्रशासकीय कारणास्तव सदर निवेदस दि. २४/०२/२०२५ रोजी दु. २.०० वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. शक्य झाल्यास दि. २५/०२/२०२५ रोजी दु. ३.०० वा. पर्यंत निविदा उघडण्यात येईल.

स्वाक्षरित/-
प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी करिता
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

जा.क्र./कॉडमपा/जसंवि/१८७ दि. ०७/०२/२५

स्टॉल युनिट	निविदा क्र.	स्टेशन / श्रेणीचे नाव	ठिकाण	स्टॉल श्रेणी
THK-S-1.	BBC159COC ATGSTHK-25	श्रेणी "एसजी2" चे ठाकुरी स्टेशन (जुनी श्रेणी "सी")	PF 1A, WVM जवळ	सर्वसाधारण श्रेणी
SHLU-S-1	BBC159COC ATGSHLU-25	श्रेणी "एसजी3" चे शेल् स्टेशन (जुनी श्रेणी "सी")	PF2, फिलर C/1 आणि C/2 दरम्यान वाड्डी वॉलच्या बाजूने	महिला कोटा

काराचा कालावधी : ०5 (पाच) वर्षे. वेबसाइटचा पत्ता : www.ireps.gov.in निविदा सादर करण्याची तारीख आणि वेळ: 07.03.2025 रोजी 15:00 वाजेपर्यंत. तपशील उपलब्ध असलेल्या कार्यालयाचा पत्ता : वाईट विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कार्यालय, केंद्रीय सेक्शन (खानपान विभाग), पहिला मजला, पीआरएच बिल्डिंग, हिंदुकेसर ऑफिस, माध्य रेल्वे, मुंबई सौरसंपत्ती -400001.

ही नोटिस फक्त निविदा जाहिरातीसाठी आहे, तपशीलवार अटी व शर्ती निविदा दस्तऐवजात उपलब्ध आहेत. विषय निविदेच्या संदर्भात पुढील परिशिष्ट/लुघुदीपत्र, सुट्टावळ, स्पष्टीकरण, इ. जर असेल तर ते फक्त वेबसाइटवर उपलब्ध केले जाईल. बोलोदारांनी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी. रेल्वेने कोणतेही कारण न देता पूर्णतः किंवा अंशतः काम स्वीकारण्याचा किंवा पूर्ण किंवा अर्धवट निविदा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. कॉन्डिशनल ऑफर्स अर्थात सर्वात निविदा सरसकट नाकारल्या जातील.

रेल्वे लाईनजवळ असुरक्षित व अनधिकृत काम करणे हा दंडनीय अपराध आहे

AK-782

उद्यान निदेशालय, झारखण्ड, राँची
कृषि भवन, कॉक रोड, राँची-834008
(कृषि पशुपालन एवं सहकारिता विभाग)
Email ID-ddhranchi@rediffmail.com

RFE/Horti/05/2024-25

RFE No.	Horti- 05/2024-25
Title of RFE	Request for Very Short Term RFE For Empanchment of Agencies To Supply Quality Seeds (tuber/rhizome/corm) of Elephant Foot Yam and Ginger Under The Schemes of Directorate of Horticulture & State Horticulture Mission
Start & End Date & Time for Downloading of RFE document	18.02.2025 at 11:00 AM to 28.02.2025 at 05:00 PM
Pre-Bid meeting	24.02.2025 at 12 PM at Directorate of Horticulture, 3 rd Floor, Krishi Bhawan, Kanke Road, Ranchi, Jharkhand - 834008
Last date and time for online submission of EMD	28.02.2025 at 05:00 PM
Date of opening of the RFE Technical Bid	03.03.2025 at 12:00 PM
Mode of Empanchment Submission	The application forms along with terms and conditions & etc. can be filled with the link available on the website jharkhandtenders.gov.in along with EMD submitted Online.
Total Project Cost	Rs. 1065.00 Lakhs Project Cost for Ginger Seeds = 585.00 Lakhs Project Cost for Oat Seeds (Corns) = 480.00 Lakhs
Earnest Money Deposit (EMD)	Earnest Money Rs.10.00 lakhs (Rupees Ten Lakhs only) to be submitted online only.
Period of Supply	Financial year 2024-25
Name and Address of the tender inviting Authority	FaizAq Ahmad Mumtaz, Director Horticulture, Jharkhand, Ranchi
Contact No. of e-curement officer	9430329944

PR 346525 Agriculture(24-25).D

हठ/-
संयुक्त निदेशक उद्यान,झारखण्ड, राँची

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड

सीआयएन : L23200MH1979PLC021359

नॉंदणीकृत कार्यालय : टेकोपोलीस नॉलेज पार्क, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३

वेबसाइट : www.castrol.com इन दूर. : +९१ २२ ७१७७ ७१११

फॅक्स : +९१ २२ ६६९८४१०१ ई-मेल : investorrelations.india@castrol.com

४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनी कायदा २०१३ मध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदी तसेच लागू असलेल्या अन्य तरतुदी यांच्या अनुसार आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी गत सर्वसाधारण परिपत्रक क्र. सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, ०९/२०२४, दि. १९.०९.२०२४ व अन्य संबंधित परिपत्रके तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमिचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२०, व सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी - पीओडी - २/पी/सीआयआर/२०२४/१३३, दि. ०३.१०.२०२४ यांच्या अनुपालनांतर्गत सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता कंपनीची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') **मंगळवार, दि. २५.०३.२०२५ रोजी दु.३.३० वा. (भा. प्र. वे.)** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा भागधारकांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४ चा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात येतील. भागधारकांना त्यांचा फोलिओ क्र. /डीपी आयडी व क्लायंट आयडी नमूद करून einward.ris@kfintech.com / investorrelations.india@castrol.com येथे विनंती पाठवल्यावर वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत त्यांना पाठविण्यात येईल.

ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी कृपया डीम टेरिखलाइज्ड स्वरूपातील भागधारणासंदर्भात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे व कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांना einward.ris@kfintech.com येथे विनंती पाठवून नोंदणीकृत करू शकतील. आभासी सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान करणे व सहभागासाठी ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांकाचे नोंदणीकरण अनिवार्य असले.

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४ करिताचा वार्षिकअहवाल कंपनीची वेबसाइट https://www.castrol.com/en_in/india/home/investors/annual-reports.html येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज वेबसाइट बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉकएक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड सीडीएसएल ची वेबसाइट www.evotingindia.com वरही उपलब्ध असेल.

भागधारक ४७ व्वी एजीएम मध्ये एजीएमच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तपशिलानुसार केवळ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतील. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

कंपनी आपल्या भागधारकांना ४७ व्या एजीएममध्ये दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान अशा दोन्ही स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. एजीएममध्ये सहभागी होण्याचे प्रक्रियेवरील निर्देशत तसेच कागदोपत्री स्वरूपातीलभागधारकांकरिता किंवा ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील अशा भागधारकांकरिता दूरस्थई-मतदान वा सभेमध्येई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप यांचे निर्देश एजीएमचा भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात येतील.

भविष्यातील लाभांश इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी नोंदणीकरण मॅनेडर :

भविष्य, कंपनीद्वारे जसा व जेव्हा लाभांश घोषित होईल तेव्हा लाभांश प्राप्तीतील विलंब टाळण्यासाठी भागधारकांनी कृपया डीमॅट स्वरूपातील भागधारणासंदर्भात पत्ता/बँक मॅनेडर यातील कोणतेही बदल त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांना einward.ris@kfintech.com येथे सूचित करावे. लाभांश प्राप्तीसाठी भागधारकांना इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सीस्टीम (ईसीएस) वापरण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.

संबंधित सेबी परिपत्रकांच्या अटीअंतर्गत कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांनी याची नोंद घ्यावी की पॅन व केवायसी तपशिला सादर करणे अनिवार्य आहे. पॅन किंवा केवायसी तपशील उपलब्ध नसलेल्यांसंदर्भात लाभांशासहित अन्य कोणतेही प्रदान हे आवश्यक तपशील नोंदणीकृत केल्यानंतर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्यात येईल. कोणतीही चौकशी / स्पष्टिकरण वा सहाय्य आवश्यक असल्यास भागधारकांनी einward.ris@kfintech.com येथे लिहावे.

कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेड यांच्या करिता

स्थळ : मुंबई हेमांगी घाग
दिनांक : १७ फेब्रुवारी २०२५ कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी